BLISS GVS PHARMA LTD.



July 21, 2022

To

The Manager, Listing Department

National Stock Exchange of India Limited

Plot no. C/1 G Block,

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai-400 051

Symbol: BLISSGVS

То

The General Manager, Listing Department

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400 001

Scrip Code: 506197

Dear Sir/Madam,

<u>Subject: Newspaper Advertisement- Publication of Notice to Shareholders for transfer of unclaimed Final Dividend 2014-2015 and its corresponding equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority</u>

In accordance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement of notice published in The Free Press Journal (English) and Navshakti (Regional) on July 21, 2022, concerning the proposed transfer of unclaimed final dividend 2014-2015 and its corresponding shares to IEPF Authority, pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time.

The aforesaid advertisement is also available on the website of the Company at $\underline{www.blissgvs.com}$.

You are requested to take the above on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Bliss GVS Pharma Limited

Aditi Bhatt

Company Secretary

Encl: a/a

Regd. Office: 102, Hyde Park, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072, INDIA.

MUMBA

TEL.: (+91) (22) 42160000/ 28505387 • FAX.: (+91) (22) 28563930,

Email: info@blissgvs.com • Website: www.blissgvs.com • CIN - L24230MH1984PLC034771

Factory: Plot No. 10, 11 & 12, Survey No. 38/1, Dewan Udyog Nagar, Aliyali Village, Tal. & Dist. Palghar - 401 404.

Tel. (+91) (02525) 252713 • Fax: (+91) (02525) 255257. • Email: factory@blissgvs.com

(See Sub Rule (11 (d-1) of Rule 107 of MCS ACT 1960 & Rules 1961)

Possession Notice for Immovable Property Whereas, the undersigned being the Recovery officer attached to the "The National Co Operative Bank Ltd, Mumbai, under the Maharashtra Co-operative Societies Rule 1961 have issued Demand Notice dated 04.10.2019 calling upon the judgment debtor Mr.Prabhakar Yamaji Saware and Mrs. Daivata Prabhakar saware & others to repay the amount mentioned inthe notices being Rs. 19,34,610/- (Rs. Nineteen Lakhs Thirty Four Thousand Six Hundred Ten Only) with further interest with given date from the of receipt of the said notices and the judgment debtors having failed to repay the amount, the undersigned has issued notices for attachment on 23.06.2022 and attached the property described herein below.

Whereas, the undersigned went for the possession, however the borrower denied the to give possession. Thereforehas taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred onhim under rule 107[11(d-1)] of the Maharashtra Co- Operative Societies Rules, 1961 on this 11th JULY 2022.

The judgment debtors in particular and the public in general are hereby cautioned not todeal with the property and any dealings with the property will be subject to the charge ofthe "The National Co-operative Bank Ltd." For an amount of Rs. 19,34,610/- (Rs. Nineteen Lacs Thirty Four Thousand Six Hundred Ten Only) and interest thereon.

Description of the Immovable Property:

All that part and parcel of the property consisting of Flat No.H-9/1:2, Sector -8, Khanda Colony, New Panyel -410 206 in the registration District of Raigad Zilla Parishad and in the Jurisdiction of Sub-Registrar of Panvel

Date: 20.07.2022

Recovery Officer
The National Co-Op Bank Ltd.

DHANLAXMI BANK LTD. DhanlaxmiBank 🕺 Fort Thiruvananthapuram Branch - Karimpanal Arcade, Fort P.O., Thiruvananthapuram-695 023 hapuram Corporate Office: Thrissur Regional Office: Thiruvananthapuram

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive possession of which has been taken by the Authorised Officer of Dhanlaxmi Bank Ltd., (Secured Creditor) will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 12.08.2022 for recovery of Rs.77, 81, 29,911.70 what is, and "Whatever there is on 12.08.2022 for recovery or Rs.//, 81, 29,911.70 (Rupees Seventy seven crore eighty one lakh twenty nine thousand nine hundred eleven and paisa seventy only) as on 30.06.2022 plus interest due to the Dhanlaxmi Bank Ltd., (Secured Creditor) from M/s.Air Travel Enterprises India Limited and 1. Mr.Najeeb Ellias Mohammed, 2. Mr.Zaheer Ellias Najeeb, 3. Mr.Priyan Chacko Commen, 4. Mr.Safar Iqbal, 5. Mr.Safeer Basheer Mohammed, 6. Mr.Tariq Ellias Najeeb, 7. Mr.Kattakath Said Mohhamed Salim, 8. Mr.Rajan Thomas Varghese, 9. Mr.Joseph Albert Cubelio, 10. Mr.P.M. Rose Masood.

The reserve price will be Rs.2,55,00,000.00 (Rs. Two Crore fifty five lakh only) and the earnest money deposit will be Rs.25, 55,000.00.

DESCRIPTION OF PROPERTY: Company's office premises in No.501 & 502 on 5th floor admeasuring about 1288 sq ft in the building known as Grace Chamber on plot bearing C.T.S no.290/1 to 17, Gundavali village, Andheri Taluk and Mumbai Suburban Dist; and is in the name of M/s.Air Travel Enterprises (I) Ltd.

ncumbrance not known. Boundaries: East: Xturim, West: Gurudwara, North: Residential Building, South: Road For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Dhanlaxmi Bank's website, i.e. www.dhanbank.com

Date: 19.07.2022 | Place: Thiruvananthapuram

Authorized Officer

Dhanlaxmi Bank Ltd

MAHARASHTRA STATE ROAD DEVELOPMENT CORPORATION LTD. (A Govt. of Maharashtra undertaking)

K. C. Marg, Opp. Bandra Redamation Bus Depot,
Bandra (W), Mumbai - 400 050, Maharashtra State, INDIA.

Tel.: 022 2651 7960 Fax: 022 2641 7893.

Web site: www.msrdc.in E-Tender Portal: https://mahatenders.gov.in

E-Tender Notice

Appointment of Agency for scanning and digitization of files and upgrading and uploading of documents to Document Management System at MSRDC, Bandra office in Mumbai.

Online digitally signed offers are invited by MSRDC from the interested parties for the above work for Two (2) years contract period

- The offer document can be viewed/downloaded through e-tendering portal, https://mahatenders.gov.infrom21.07.2022 to 04.08.2022.
- The last date of submission is 04.08.2022 upto 3.00 p.m.

without assigning any reason thereof.

- Interested parties may submit the bids on payment of ₹ 15,500/- for the document and Earnest Money Deposit (EMD) ₹ 1,00,000/- through
- SBI payment gateway which can be accessed through https://mahatenders.gov.in.
- Guidelines to download the tender document and online submission of bids can be downloaded from website https://mahatenders.gov.in.
- Right to accept or reject any or all the offers is reserved with MSRDC

VC & MD

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, my client Shri Shivshankar Niranjan Sahu has agreed to purchase the leasehold right in respect of Plot No. M-23 in Additional Murbad Industrial Area, within the Village Limits of Kudavali, Tal. and Registration Sub-District Murbad. District and Registration District Thane outside the municipal limits in rural area containing by admeasurements 1000 Sq. Mtrs. along with structure standing thereon (hereinafter referred to as "the said Property" from Shri Mahesh Ravindra Nirbhawane.

The said property was originally belongs to M/s Nishar Enterprises Pvt. Ltd. Since all the shareholders & directors of the Company are expire Shri Mahesh Ravindra Nirbhawane being the legal heir entitled to assign

the leasehold right of the said property.

Hence this notice to the public at large that, if any person or persons having any claim, charge, right, interest, lease, sub-lease, lien, or any other claim of whatsoever nature, against the said Property or any portion thereof, he/she/it may lodge his/her/their claim in writing supported by the relevant documents within Fourteen days from the date of publication ereof, to the undersigned at the address given below.

If no such claim or objection be lodged with the undersigned within the aforesaid period, my client shall be free to complete the said transaction, without regard to any such claim and the same, if any, shall be considered as waived. Dt. 21 July 2022.

Add: G-1, Nirmal "B" CHS, Behind Janam Hospital, Uttam Angre Road, Charai, Thane (W). Sangeeta Garje Advocate

PUBLIC NOTICE

We Mr. Ashok Kumar Sitanan Jha & Mrs. Sunita Ashok Jha presently residing at Flat No. 1304, C-1
Spring Valley, Puranik City, G.B Road, Kasarvadavali, Thane-400615 do hereby declare public at large that, we have only son **Mr. Amit Ashok Kumai Jha** and from last 10th July 2021 he is staying with his family, he is not looking after us, therefore we both have decided to eliminate him from our family and hereinafter he should not claim any nheritance/succession rights on the property owned by us.

Ashok Kumar Sitanand Jha & Sunita Ashok Jha

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that our client SHRI. ANIL TUKARAM SATAM is in process of acquiring the Schedule ty from 1) MRS. PRERANA HIREN SARAIYA. 2) MR. KAMLESH PRANLAL TOLIA and 3) MRS. VAISHALI JUGAL SHAH.

All or any persons/perso naving or claiming any right, title, benefit and/or nterest whatsoever in respect of the Scheduled Property, by way of sale, exchange, mortgage charge, gift, lease, trust, possession nheritance, lien, easement, beguest o otherwise howsoever or any objection to the aforesaid transfer/s and / or sale thereafte s/are hereby requested to make the same known to and at the office of the undersigned within a period of 15 days from the date o publication hereof, failing which all such claims right, title and interest if any, shall be considered

SCHEDULE REFERRED HEREINABOVE Flat No.502, adm. 425 sq. ft carpet area including 22 sq. ft. Balcony Area, or 5th Floor, 'Acme Anand Dham Building No.4 standing on CTS Nos 38, 38/1 to 22, 39, 39/1 to 1 of Village Mogra, Taluka Andheri, situated at Society Road, Near Amboli Level Crossing Andheri (East), Mumbai – 400 069 together with (five) fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 071 to 075 (both inclusive) comprised under Share Certificate No.15 dated 1st July, 2007 issued by Anano Dham Building No.IV Co-operative Housing Society Ltd. in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburba and within the limits of Municipal Corporation of

Dated this 21st day of July, 2022 at Mumbai. (Upshot Legal Advocates & Legal Consultant Office No.4, Rathod Niwas HF Society Rd, Jogeshwari (East Mumbai - 400 060. Cont- 885001400

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our

clients i.e. (1) MR. SAEED REHMAN CONTRACTOR (2) MR. PARVINDAR SINGH RATHORE have entered into memorandum of understanding with the Owners (1) MR CYRUS JOHN SOARES (2) MR. JUDE CYRIL SOARES to the develop the property of the owners and to investigate their title in respect of the property which is more particularly described in the schedule hereunder written.

Any person having any claim against or in respect of the title of the aforesaid property or any part thereof by way of sale, mortgage exchange, charge, lease, lien, inheritance, gift, tryst, maintenance, possession, easement, loans, advance, injunction or under any decree, order or Award passed by any Court, Tribunal (Revenue or Arbitral) or Authority or under any Agreement of Sale or other-wise are hereby required to make the same to the undersigned at the office address mentioned below within 14 days from the date hereof alongwith all copies of documents by which such right is claimed, failing which such claims, if any, will be deemed to have been waived and/or abandoned and no such claim will be deemed to exist

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

ALL THAT PIECE AND PARCEL of land bearing CTS No. 414, admeasuring about 872 60 Revenue sq.meters, Village Kondivita, Taluka Andheri, Mumbai Suburban District, situated at Bamanpuri Village, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400 059, within the Registration District of Mumbai Suburban District. Mumbai dated July, 2022.

For S. R. LEGAL

(RAKESH S. DUBEY) Advocate, High Court Office 103, 1st Floor, Keshav Baug CHS Ltd., above Bharat Bank, Near Sheetal Cinema, L.B. S. Marg Kurla (West), Mumbai-400 070.

BLISS GVS PHARMA LIMITED

Corporate Identity Number (CIN): L24230MH1984PLC034771 Registered Office: "102, Hyde Park, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072." Tel: 022-42160000 Fax: 022-28563930 Website: www.blissgvs.com E-mail: info@blissgvs.com

NOTICE

Transfer of Equity Shares and Unclaimed Dividend to Investor Education and Protection Fund ('IEPF') Account

Notice is hereby given that pursuant to the provisions of section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time thereafter ("the Rules"), the Equity Shares of the Company in respect of which dividend amounts have remained unclaimed for seven consecutive years or more are required to be transferred to Investor Education and Protection Fund ('IEPF').

The Company has sent individual communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules for taking appropriate action and full details of such shares are made available on the Company's website at www.blissgvs.com. The concerned shareholders may refer to the said web-link to verify the details of their unencashed dividend and the corresponding shares liable to be transferred.

Shareholders are requested to claim the final dividend declared during the financial year 2014-15 and onwards before the same is transferred to the IEPF.

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that as per the requirement of the Rules, the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favor of the IEPF Authority. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favor of the DEMAT account of the IEPF Authority. Further, the Company will not transfer such shares to the IEPF Demat Account where there is a specific order of Court/Tribunal restraining any transfer of such shares or where the shares are Hypothecated/Pledged under the Depositories Act, 1996.

Shareholders can claim their unclaimed dividend by writing to the Company/Registrar and Transfer Agent of the Company viz. Universal Capital Securities Private Limited enclosing original cancelled cheque stating the first named shareholder as the account holder in case the shares are held in physical form or self-attested copy of Client Master List with the updated bank account details, if the shares are held in demat form. Please note that the last day for claiming the dividends is October 23, 2022. In case, the Company does not receive any communication from the concerned shareholders by said date, the Company shall, with a view to comply with the Rules, transfer the final dividend amount for the financial year 2014-2015 to the IEPF Authority and the corresponding shares on which such dividend amount is unclaimed for seven consecutive years shall also be transferred without any further notice.

The concerned shareholder(s) are further informed that all future benefits arising on such shares would also be transferred to the IEPF Authority.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to the IEPF. Shareholders may claim the dividend amount and corresponding shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, Universal Capital Securities Pvt. Ltd, C-101, 247 Park, 1st Floor, LBS Road, Gandhi Nagar, Vikhroli (West), Mumbai – 400 083, Tel: 022-28207203-05/ 4918 6178-79 Email: info@unisec.in.

> For Bliss GVS Pharma Limited Gagan Sharma **Managing Director**

CONTROL PRINT .

Place: Mumbai

Date: July 20, 2022

CONTROL PRINT LIMITED

CIN: L22219MH1991PLC059800 Read Office: C-106 Hind Saurashtra Industrial Estate Andheri-Kurla Road Marol Naka Andheri (East), Mumbai 400 059. | W: www.controlprint.com

E-mail: companysecretary@controlprint.com | Tel: +91 22 28599065/ 66938900

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

	Standalone			Consolidated					
Sr.	Particulars	Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended		
No.		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	6529.68	7,714.86	5,462.25	25,652.02	6,638.15	7,824.00	5,462.25	25,848.57
2	Net Profit / (Loss) for the period Before Tax								
	(Before Exceptional Items)	1416.89	1,540.49	856.19	4,686.05	1,421.20	1,465.29	856.09	4,572.65
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax								
	(After Exceptional Items)	1432.50	1,540.75	1,172.59	5,002.66	1,436.81	1,465.55	1,172.49	4,889.26
4	Net Profit / (Loss) for the period After Tax								
	(After Exceptional Items)	1188.19	1,305.50	888.17	4,123.94	1,192.50	1,229.52	888.07	4,009.76
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit /(Loss) for the period and								
	Other Comprehensive Income(after tax)]	321.41	993.84	1,184.35	3,874.03	325.72	917.86	1,184.25	3,759.85
6	Equity Share Capital	1,633.17	1,633.17	1,633.17	1,633.17	1,633.17	1,633.17	1,633.17	1,633.17
7	Reserves (excluding Revaluation Reserve as								
	shown in the Balance Sheet of previous year)				23,104.81				22,705.17
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)*								
	Basic:	7.28*	7.99*	5.44*	25.25	7.30*	7.53*	5.44*	24.55
	Diluted :	7.28*	7.99*	5.44*	25.25	7.30*	7.53*	5.44*	24.55

*Not annualised

Place: Mumbai

The above is an extract of the financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the aforesaid financial results are available on the website of the Company at www.controlprint.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

The above financial results have been reviewd by the Audit committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on July 19, 2022.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of the Board of Directors

Basant Kabra Managing Director DIN 00176807

TATA COMMUNICATIONS TATA COMMUNICATIONS LIMITED

Regd. Office: VSB, M.G. Road, Fort, Mumbai - 400 001 India Tel 91 22 6659 1968 Website: www.tatacommunications.com CIN:L64200MH1986PLC039266

Extract of Standalone and Consolidated Financial Results For the Quarter ended June 30, 2022

(₹ in Crores)

	Fort	For the year ended		
Standalone	June 30 2022 (Unaudited)	March 31 2022 (refer note 2)	June 30 2021 (Unaudited)	March 31 2022 (Audited)
Total Income from operations (net)	1,979.38	2,024.01	1,745.20	7,145.84
Profit before exceptional items and tax	471.16	484.22	400.56	1,509.54
Profit / (Loss) before tax	471.16	484.92	400.56	1,520.32
Profit / (Loss) after tax	359.62	356.50	333.75	1,167.32
Total Comprehensive Income /				
(Loss) for the period	354.61	359.25	309.26	1,135.10
Equity share capital	285.00	285.00	285.00	285.00
Earnings per share (of ₹10/- each)	12.62	12.51	11.71	40.96
Basic and Diluted (₹)				
Interest service coverage ratio (no. of times)	18.54*	21.64	20.16	22.08

* Finance cost has increased due to change in discount rate as per actuarial valuation.

	As at	As at
	June 30 2022	March 31 2022
Reserves excluding Revaluation reserve	9,076.23	9,311.57
2. Securities Premium Account	725.01	725.01
3. Net worth	9,567.29	9,802.63
4. Outstanding debt	537.26	538.20
5. Debt Equity ratio	0.06	0.05
6. Debt service coverage ratio (no. of times)	0.85#**	21.05

Not annualized

** Decreased due to reclassification of unsecured debentures from non-current to current as per repayment terms.

(₹ in Crores)

(vin crotes)						
	For the quarter ended					
Consolidated	June 30 2022 (Unaudited)	March 31 2022 (refer note 2)	June 30 2021 (Unaudited)	March 31 2022 (Audited)		
Total Income from operations (net)	4,544.51	4,526.55	4,116.14	17,056.82		
Profit before exceptional items, tax and share						
of profit/(loss) of associate	694.26	630.37	371.43	1,994.02		
Profit before tax and share of profit/(loss) of associate	694.26	609.48	377.05	1,999.98		
Profit / (Loss) after tax	544.82	368.67	296.90	1,484.67		
Total Comprehensive Income / (Loss) for the period	226.19	303.75	119.02	1,214.04		
Equity share capital	285.00	285.00	285.00	285.00		
Earnings per Share (of ₹10/-each) (Not Annualised)						
Basic and Diluted (₹)	19.08	12.81	10.39	51.99		

- 1. The above Standalone and Consolidated results for the quarter ended June 30, 2022 were taken on record and approved by the Board of Directors at their meeting held on July 20, 2022. These results have been reviewed by the audit committee and have been subjected to a limited review by the statutory auditors.
- The figures of the quarters ended March 31, 2022 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended March 31, 2022 and the published figures of nine months ended December 31, 2021, which were subjected to limited review by the statutory auditors.
- During the quarter ended September 30, 2019, the Company had received demands from Department of Telecommunications (DOT) aggregating to ₹ 6,633.43 crores towards License Fee on its Adjusted Gross Revenue (AGR) for the financial years 2006-07 till 2017-18.

The demands received by the Company included an amount of ₹ 5,433.70 crores which were disallowed by the DOT towards the cost adjusted to Gross Revenues by the Company that were claimed on 'accrual basis' instead of payment basis, for which revised statements on the basis of actual payment has been submitted to the DOT. Though, the Company believes that it has a case to defend, it had made a provision of ₹ 337.17 crores. For the balance amount of ₹ 5,096.53 crores, the Company believes that the likelihood of the same materializing is remote since the deduction on payment basis has not been considered by the DOT. During the quarter ended March 31, 2021, the Company has made a payment of ₹ 379.51 crores (including interest) under protest to DOT. With respect to demands for the balance amount of ₹ 1,199.73 crores, the Company has existing appeals

relating to its ILD & NLD licenses which were filed in the past and are pending at the Hon'ble Supreme Court and Hon'ble Madras High Court and the Company's appeals are not included in the Hon'ble Supreme Court ruling of October 24, 2019 on AGR. Further, the Company believes that all its licenses are different from UASL, which was the subject matter of Hon'ble Supreme Court judgement of October 24, 2019. The Company has responded to the DOT denying and disputing the amounts claimed by the DOT and has not received any response from the DOT after the submission. The Company believes that it will be able to defend its position and also has obtained a legal opinion in this regard. Accordingly, the Company has disclosed the balance demand of ₹ 1,199.73 crores as part of contingent liability.

Also, the DOT has amended the definition of Gross Revenue (GR)/AGR in the Unified Licence and including licenses held by the Company. The new definition allows for deduction of revenue from activities other than telecom activities / operations which is in less than 20 % of the total revenue from operations. The association of Internet Service providers has written to the DOT, seeking clarification on certain non-licenced services that it provides and in the interim, the Company has considered the revenue from such services under the deduction provided by the new definition. The Company also obtained independent legal view in this regard.

- During the year ended March 31, 2020, a subsidiary domiciled abroad, received a final VAT assessment from VAT authorities for ₹ 127.51 crores (EUR 15.5 Mn) and a final penalty assessment of ₹ 148.86 crores (EUR 18.1 Mn) was also received. On July 1, 2020, the Group filed its grounds for appeal with the Economic Administrative Court towards the final VAT and penalty assessments. On March 29, 2022, the Economic Administrative Court notified its resolution, finding against the Group and dismissing the appeal against the VAT and penalty assessments. The Group lodged a contentious-administrative appeal before the National Court on May 24, 2022. Additionally, the Group filed a request for the suspension of the tax and penalty assessments pending the appeal. Subsequent to the quarter ended June 30, 2022, the Group received notification from the National Court that the appeal has been admitted for processing, imposing a September 9, 2022 deadline for the Group to file its' substantive claim. The Group also received notification from National Court conditionally granting the requested suspension of the tax and penalty assessment payment. The Group must provide a certificate from the STA confirming the economic sufficiency, validity, and extension of the bank guarantee provided in the previous economic-administrative proceedings and an additional bank guarantee with respect to the penalty assessment. The Group believes that there are grounds to defend its position.
- As at June 30, 2022, the carrying value of Company's investment in its subsidiary Tata Communications Payment Solutions Limited ('TCPSL') is ₹ 1,053.04 crores which has accumulated losses of ₹ 1,581.36 crores (includes a loss of ₹ 22.70 crores for the current period). The business of TCPSL was adversely impacted due to Covid 19 pandemic and prolonged lockdown and restrictions which had resulted into decline in revenue due to decrease in the volume of transactions at the ATM's. In certain parts of the country the current prevailing pandemic situation is quite fluid and volatile. Accordingly predicting timelines for the return of normalcy is difficult and there exists uncertainty relating to timing and growth in the demand for TCPSL's services and the achievement of the plans. However, with the easing of the pandemic related restrictions and opening of the offices and commercial establishments and resurgence of economic activities in the semi urban and rural areas where it has its majority of the ATM's, TCPSL has started recovering and expects the revival of the transactions to the pre covid level gradually. Considering its revised business model further strengthened by the increase in the Inter Bank Rate (IBR) announced by the RBI, the Company believes that TCPSL would be able to generate positive Cashflows and profits in the future periods. Based on above factors and internal assessment of future business plan, management is of the view that the carrying value of the investment in TCPSL as at June 30, 2022 is appropriate.
- During the quarter ended March 31, 2022, pursuant to the conclusion of agreement between the Company and Central Board of Direct Taxes, the Company had charged incremental guarantee fees and letter of comfort fees to its subsidiaries. Accordingly, other income and tax expense (including interest) for the quarter and year ended March 31,2022 includes an amount of ₹ 37.53 crores and ₹ 25.38 crores respectively for the earlier periods of which ₹ 31.86 crores and ₹ 23.95 crores respectively is for the previous years. The Tax impact wrt to same is also included in the Consolidated results.
- The above is an extract of the detailed format of standalone and consolidated reviewed financial results for the quarter ended June 30, 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 including any modifications and amendments thereto . The full format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 are available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.tatacommunications.com

For TATA COMMUNICATIONS LIMITED

A. S. LAKSHMINARAYANAN **MANAGING DIRECTOR & CEO**

Date: July 19, 2022

Place: Mumbai

Date: July 20, 2022

टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: व्हीएसबी, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१, भारत दू.: ९१ २२ ६६५९ १९६८, वेबसाईट : www.tatacommunications.com सीआयएन: एल६४२००एमएच१९८६पीएलसी०३९२६६

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही साठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(₹ कोटीत)

6	सं	संपलेल्या तिमाहीसाठी			
अलिप्त	३० जून, २०२२ (अलेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२२ (टीप २ बघा)	३० जून, २०२१ (अलेखापरिक्षित)	३१ मार्च, २०२२ (लेखापरिक्षित)	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१,९७९.३८	२,०२४.०१	१,७४५.२०	७,१४५.८४	
अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा	४७१.१६	8८8.२२	४००.५६	१,५०९.५२	
करपूर्व नफा / (तोटा)	४७१.१६	४८४.९२	४००.५६	१,५२०.३	
करोत्तर नफा / (तोटा)	३५९.६२	३५६.५०	३३३.७५	१,१६७.३	
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न / (तोटा)	३५४.६१	३५९.२५	३०९.२६	१,१३५.१०	
समभाग भांडवल	२८५.००	२८५.००	२८५.००	२८५.००	
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ₹१०/- चे)	१२.६२	१२.५१	११.७१	80.98	
मूलभूत आणि सौम्यिकृत (₹)					
इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (च्या पटीत)	१८.५४*	२१.६४	२०.१६	22.00	

विमा गणितीय मूल्याकनानुसार सवलतीच्या दरात बदल झाल्यामुळ वित्तीय खर्च वाढला आहे.

		३० जून, २०२२ रोजीस	३१ मार्च, २०२२ रोजीस
٤.	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव	९,०७६.२३	९,३११.५७
٦.	सिक्युरिटीज प्रिमियम अकाऊंट	७२५.०१	७२५.०१
₹.	नेट वर्थ	९,५६७.२९	९,८०२.६३
٧.	थकीत कर्ज	५३७.२६	५३८.२०
۷.	डेब्ट इकिटी रेशो	०.०६	0.04
ξ.	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (च्या पटीत)	o.८५# **	२१.०५

अवार्षिक

🍍 परतफेडीच्या शर्तींनुसार अविद्यमान पासून विद्यमान असे अनसिक्युर्ड डिबेंचर्सची वर्गवारी केल्याने कमी झाले.

3	· ·			
	संपलेल्या तिमाहीसाठी			
एकत्रित	३० जून, २०२२	३१ मार्च, २०२२	३० जून, २०२१	३१ मार्च, २०२२
	(अलेखापरिक्षित)	(टीप २ बघा)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४,५४४.५१	४,५२६.५५	४,११६.१४	१७,०५६.८२
अपवादात्मक बाबी, कर आणि सहयोगींच्या				
नफा/(तोटा) च्या हिश्श्यापूर्वी प्रवर्तनातून नफा	६९४.२६	६३०.३७	३७१.४३	१,९९४.०२
कर आणि सहयोगींच्या नफा/(तोटा) च्या हिश्श्यापूर्वी				
प्रवर्तनातून नफा	६९४.२६	६०९.४८	३७७.०५	१,९९९.९८
प्रवर्तनातून नफा/ (तोटा)	488.62	३६८.६७	२९६.९०	१,४८४.६७
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न / (तोटा)	२२६.१९	३०३.७५	११९.०२	१,२१४.०४
समभाग भांडवल	२८५.००	२८५.००	२८५.००	२८५.००
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी ₹१०/- चे) (अवार्षिक)				
मूलभूत आणि सौम्यिकृत (₹)	१९.०८	१२.८१	१०.३९	५१.९९
	1	ı	1	ı

- १. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या वरील अलिप्त आणि एकत्रित निष्कर्षांना संचालक मंडळाने २० जलै. २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजुरी देऊन अभिलिखित केले. ह्या निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले व वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन करण्या अधीन होते.
- २. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडेवारी ही वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन करण्या अधीन असणाऱ्या अनुक्रमे ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या प्रकाशित केलेली आकडेवारी व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी दरम्यानच्या तौलानिक आकडेवारी आहेत.
- ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला आर्थिक वर्ष २००६-०७ पासून २०१७-१८ पर्यंत साठी तिच्या समायोजित ढोबळ महसुलावर (एजीआर) अनुज्ञप्ती शुल्कापोटी एकूण ₹ ६,६३३.४३ कोटींच्या मागण्या दुरसंचार विभागाकडून (डीओटी) प्राप्त

कंपनीला प्राप्त झालेल्या मागण्यांमध्ये प्रदान तत्त्वा ऐवजी 'उदभूत तत्त्वावर' दावा केलेल्या कंपनीकडून ढोबळ महसुलात समायोजित केलेल्या खर्चा प्रतिच्या डीओटी ने संमती न दिलेल्या ₹ ५,४३३.७० कोटी रकमेचा समावेश होता ज्या करिता, डीओटी कडे प्रत्यक्ष प्रदानाच्या आधारे सुधारित विवरणे सादर करण्यात आली. जरी कंपनीला असा विश्वास असला की, ह्या प्रकरणात तिचा बचाव होऊ शकतो तरी, तीने ₹ ३३७.१७ कोटींची तरतुद केली आणि उर्वरित ₹ ५,०९६.५३ कोटी रकमेसाठी कंपनीला विश्वास आहे की, तसे घडण्याची प्रत्यक्षात शक्यता नाही कारण प्रदान तत्त्वावरील वजावटीला डीओटीने विचारात घेतलेले नाही. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने डीओटीकडे निषेध नोंदवत ₹ ३७९.५१ (व्याज धरून) कोटींचे प्रदान केले.

₹ १,१९९.७३ कोटींच्या उर्वरित रकमेसाठीच्या मागण्यां संबंधात कंपनीची तिच्या आयएलडी व एनएलडी अनज्ञप्तींशी संबंधित अस्तित्वात असलेली अपीले आहेत जी पूर्वी दाखल केली होती व नामदार सर्वोच्च न्यायालयात आणि नामदार मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित असून कंपनीची अपीले एजीआरवरील २४ ऑक्टोबर, २०१९ च्या नामदार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात समाविष्ट नव्हती. पुढे कंपनीचा विश्वास आहे की, तिच्या सर्व अनुज्ञप्ती ह्या दिनांक २४ ऑक्टोबर, २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या विषयवस्तु असलेल्या युएएसएल पेक्षा वेगळ्या आहेत. वरील मागण्यांमध्ये डीओटी ने दावा केलेल्या रकमांवर विवाद करत नाकारत कंपनीने डीओटीला प्रत्युत्तर दिले. सादरीकरणानंतर डीओटीकडून कंपनीला कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही. कंपनीला खात्री आहे की, तिला तिच्या मताचा बचाव करता येईल आणि ह्या संदर्भात तीने कायदेशीर मत देखील मिळवले आहे. त्यानुसार, कंपनीने आकस्मिक दायित्वाचा भाग म्हणून ₹ १,१९९.७३ कोटींची उर्वरित मागणी हिशोबात धरली आहे.

डीओटीने कंपनीने धारण केलेल्या अनुज्ञप्तीसह युनिफाईड लायसन्समधील एजीआर/ढोबळ महसूल (जीआर) च्या व्याख्येत बदल केला आहे. प्रवर्तनाच्या एकुण उत्पन्नाच्या २०% पेक्षा कमी असलेल्या कामकाज/दरसंचार कामकाज व्यतिरिक्त कामकाजातून महसुलाची वजावट करण्यास नव्या व्याख्येत अनुमती दिली आहे. इंटरनेट सेवा पुरवठादारांच्या संघाने डीओटीला लीह्न ते पुरवत असलेल्या काही नॉन-लायसन्स्ड सेवांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आणि त्या दरम्यान, नव्या व्याख्येने कळवलेल्या वजावटी अंतर्गत अशा सेवांमधून मिळणाऱ्या महसुल गृहीत धरला. ह्या संदर्भात कंपनीने स्वतंत्र कायदेशीर सल्ला देखील घेतला आहे.

- ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षात परदेशात अस्तित्वात असलेल्या एका उपकंपनीला ₹ १२७.५१ कोटींसाठी (युरो १५.५ मी.) व्हॅट ऑथॉरिटीज कडून एक अंतिम व्हॅट आकारणी प्राप्त झाली. ₹ १४८.८६ कोटींची (युरो १८.१ मी.) अंतिम दंड आकारणी देखील प्राप्त झाली. १ जुलै, २०२० रोजी तीने अंतिम व्हॅट व दंड आकारणी साठी आर्थिक प्रशासकीय न्यायालयातील अपीलासाठी तीचे म्हणणे सादर केले आणि २९ मार्च, २०२२ रोजी आर्थिक प्रशासकीय न्यायालयाने ग्रुप विरुध्दचे त्यांचे निर्णय अधिसूचित केले व व्हॅट आणि दंड आकारणी विरुध्दचे अपील खारीज केले. ग्रुपने २४ मे, २०२२ रोजी राष्ट्रीय न्यायालयासमोर एक सकारण प्रशासकीय अपील दाखल केले त्याशिवाय, ग्रुपने अपील प्रलंबित असल्याने कर आणि दंड आकारणी स्थगित करण्याची विनंती केली. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही नंतर, ग्रुपला राष्ट्रीय न्यायालयाकडून अधिसूचना प्राप्त झाली की, कार्यवाहीसाठी अपील नोंदवले आहे व त्यांचा पर्याप्त दावा दाखल करण्याकरिता ग्रुपसाठी ९ सप्टेंबर, २०२२ ची मर्यादा नेमून दिली. ग्रुपला राष्ट्रीय न्यायालयाकडून कर आणि दंड आकारणी प्रदान स्थगित करण्याची विनती सशर्त मान्य करणारी अधिसूचना सुद्धा प्राप्त झाली. ग्रुपने आर्थिक पर्याप्तता, मागील आर्थिक-प्रशासकीय प्रक्रियात दिलेल्या बँक गेरेंटी ची वैधता व मुदतवाढ आणि दंड आकारणी संबंधात जास्तीची बँक गेरेंटी साठी एसटीए ची पृष्टी असणारे प्रमाणपत्र पुरवणे गरेजेचे आहे. कारण व्यवस्थापनाच्या मते, तिचा बचाव करण्यासाठी आधार आहे.
- ३० जून, २०२२ रोजीस, तिची उपकंपनी टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (''टीसीपीएसएल'') मधील कंपनीच्या गुंतवणूंकीचे धारण मूल्य आहे ₹ १,०५३.०४ कोटी ज्याचा संचित तोटा आहे ₹ १,५८१.३६ कोटी (चालू कालावधी साठीच्या ₹ २२.७० कोटींच्या तोट्यासह). कोव्हीड १९ साथरोग व दीर्घ टाळेबंदी व निर्बंध यामुळे टिसीपीएसएलच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला, एटीएम्समधील व्यवहार कमी झाल्याने महसुलात घट झाली. सध्याची महामारीची स्थिती अस्थीर आहे. त्यामुळे, नियमित व्यवहार कथी होतील हे सांगता येणार नाही व टीपीएसएल सेवांसाठी मागणी कधी वाढेल आणि योजना कधी सिध्दीस जातील त्याबाबत सांगता येणार नाही. तथापि, साथरोग संबंधातील निर्बंध शिथील झाले व कार्यालये आणि व्यापारी संस्था उघडल्या आणि जेथे त्यांची बहतेक एटीएम्स आहेत त्या अर्ध-नागरी व ग्रामीण भागातील आर्थिक घडामोडी वाढल्याने, टीसीपीएसएल ने पूर्ववत होण्यास प्रारंभ केला आणि हळूहळू कोव्हीड पूर्व पातळीवर येऊ लागली. आरबीआयने जाहीर केलेल्या इंटर बँक रेट (आयबीआर) मधील वाढीने आणखी मजबूत झालेल्या तिच्या सुधारित व्यवसाय प्रारुपचा विचार करता कंपनीला विश्वास वाटतो की, भविष्यातील काळात, टीसीपीएसएल सकारात्मक रोख प्रवाह व नफा निर्मिती करू शकेल. वरील घटक आणि भविष्यातील व्यावसायीक योजनांच्या अंतर्गत आढाव्याच्या आधारे व्यवस्थापनाला असे वाटते की, ३० जून, २०२२ रोजीस टीपीसीएसएल मधील गुंतवणुकीचे धारण मूल्य रास्त आहे.
- ६. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनी व सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस मधील करार झाल्यावर कंपनीने तिच्या उपकंपन्यांना वाढीव हमी शुल्क आणि लेटर ऑफ कंफर्ट फी आकारणे सुरू केले. त्यानुसार, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी इतर उत्पन्न आणि कर खर्च (व्याजासह) मध्ये मागील वर्षासाठी अनुक्रमे ₹ ३१.८६ कोटी आणि ₹ २३.९५ कोटी पैकीच्या आधीच्या कालावधीसाठीच्या अनुक्रमे ₹ ३७.५३ कोटी व ₹ २५.३८ कोटींचा समावेश आहे. त्या संबंधातील 🛭 कर परिणाम सुध्दा एकत्रित निष्कर्षांत विचारात घेतला आहे.
- त्यांच्या कोणत्याही सुधारणा व दुरुस्त्यांसह सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज च्या वेबसाईट <u>www.nseindia.com</u> व <u>www.bseindia.com</u> वर आणि कंपनीची वेबसाईट <u>www.tatacommunications.com</u> वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : २० जुलै, २०२२

टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड साठी ए. एस. लक्ष्मीनारायणन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर्मी सीएचएस लि.

सेक्टर-९, नेरुळ, नवी मुंबई, जिल्हा ठाणे सुचना याद्वारे देण्यात येते की. फलॅट क. जी-२०५, आर्मी सीएचएस लि., सेक्टर-९ नेरुळ, नवी मुंबई, जिल्हा ठाणेचे विभिन्न क्र. २४०१ ते २४०५ धारक ५ संख्या शेअर्स धारक सभासद नोंदणी क्र. सीआयव्ही/टीए/ १०३६५८/टीएफ/एनएम/२००५, मूळ शेअ प्रमाणपत्र क. ४८५ तो **श्रीम. प्रसन्ना आर** पिल्लई यांचे नावे असून तो हरविलेला/गहाव यालेले अमल्याचे मांगीतला आहे आणि प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यास सोसायटीकडे श्रीम. प्रसन्ना आर. पिल्लई (स्वत:) द्वारे एक अर्ज दिला आहे. सोमायर्ट याद्वारे या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांचा कोलावधीत प्रतिलिपी शेअ प्रमाणपत्राच्या जारी करीता (लेखी स्वरूपात) टावा किंवा आक्षेप मागवित आहे जर य कालावधीत दावा/आक्षेप न मिळाल्यास सोसायटी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जार्र करण्यास मोकळी असेल. ०२२२७७००५५१ वर सोसायटी ऑफिस मॅनेजर यांच्याशी संपर्क साधावा. ठिकाण: नवी मुंबई दिनांक: २१.०७.२०२२

जाहीर सूचना

माझ्या अशीलांच्या वतीने याद्वारे सूचना देण्यात येते की, मी भायखळा विभागाच्या सी.एस. क्र. १९०३, १९०४(भा.) १९०५, १/१९०५, २/१९०५ धारक मिळकतीवर उभी पी-५ लेव्हल वरील २ कार पार्किंग धारक क्र. एस०८ आणि बी६७ च्यासह फ्लॅट क्र. ७०१, ७वा मजला, टॉवर-ई, बिल्डिंग क्र. ३, विवरेया, साने गुरूजी रोड, जाकोब सर्कल, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११, मोजमापित अंदाजे १९९.०० चौ.मीटर्स चटई क्षेत्र साठी १) सौ. राधा अग्रवाल, २) सौ. समंगला अग्रवाल आणि ३) श्री. अनंत -अग्रवाल यांचे नामाधिकार तपासत आहे. सर्व व्यक्ती ज्यांना वरील सदर फ्लॅट परिसराच्या संदर्भामध्ये कोणताही दावा जसे की. विक्री. अदलाबदल. गहाण प्रभार, भेट, विश्वस्त, मुनिमेंट, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यकाही असल्यास त्यांनी सदर ज्ञात लिखित निम्नस्वाक्षरीकारांना २रा मजला मंत्री बिल्डिंग, गंगार आयनेशन वर गिरगाव चर्च समोर, गिरगाव, मुंबई-४०० ००४ येथे या सूचनेच्या १५ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे सर्व तसे दावे जर असल्यास, ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील.

दिनांक २१ जुलै, २०२२

मुकेश जैन वकील

वांद्रे येथील लघुवाद न्यायालयात आर. ए. ई. वाद क्र. २७८/४४७ सन २००४

> मधील अपिल क्र. ४६ सन २०१६ मधील

मर्जी क्र. ९ सन २०२२

१. सौ. कांचन भगवतीलाल जैन (कोठारी)

वय ७६ वर्ष, पेशा-गृहिणी, राहणार-७, राधिका बिल्डिंग, साईकृपा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., (नायगाव म्युनिसिपल हायस्कूल आणि . हिंदमाता थिएटर जवळ), दादर (पूर्व), मुंबई- ४०००१४.

२. सौ. मंजुळा राजेंद्र जैन (कोठारी) वय ५६ वर्ष, पेशा-गृहिणी,

राहणार-७, राधिका बिल्डिंग, साईकपा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., (नायगाव म्युनिसिपल हायस्कूल आणि . हिंदमाता थिएटर जवळ), दादर (पूर्व), मुंबई- ४०००१४.

(मूळ वादी/उत्तरवादी) विरुद्ध

१. श्री. गुलाब बाबुराव पोळ

वय- माहित नाही, पेशा-माहित नाही, श्री. बाळु बाळ पोळ यांचे वारस आणि र प्रतिनिधी ज्यांचा प्रचा खोली क ८, पहिला मजला, शांती निवास, २१९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, दादर (पूर्व), मुंबई- ४०००१४.

२. आदर्श ग्राम विकास मंडळ-पांडेवाडीनोंदणी क्र. जीबीबीएसडी-३३९/१९९८, ज्यांचा पत्ता खोली क्र. ८, पहिला मजला, शांती निवास, २१९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, दादर (पूर्व), मुंबई- ४०००१४.

३. श्री. सर्जेराव परबती शिंदे वय- माहित नाही, पेशा-माहित नाही, श्री. बाळु बाळ पोळ यांचे वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी, ज्यांचा पत्ता खोली क्र. ८, पहिला मजला, शांती निवास, २१९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, दादर (पूर्व), मुंबई- ४०००१४.

..उत्तरवादी (मूळ प्रतिवादी/अपिलदार)

वरील नावाचे उत्तरवादी (मूळ प्रतिवादी/अपिलदार)

प्रति.

ज्याअर्थी अर्जदारांनी (मूळ वादी/ उत्तरवादी) (मूळ प्रतिवादी/अपिलदार) यांच्या विरोधात आर.ए.ई. वाद क्र. २७८/४४७ सन २००४ मधील अपिल क्र. ४६ सन २०१६ मधील मर्जी क्र. ९ सन २०२२ म्हणजेच दिनांक २० जानेवारी, २०२२ रोजीचा अर्ज काढुन त्यामध्ये विनंती केली आहे की, अर्जदारांना सदर सन्माननीय न्यायालयाकडुन अपिल ए१ क्र. ४६ सन २०१६ मधील मंजुर दिनांक २१.०६.२०१६ रोजीच्या आदेशानुसार उत्तरवादींनी जमा केलेल्या काही असल्यास व्याजासह रु. ३,१८,०००/- (रुपये तीन लाख अठरा हजार मात्र) ची सदर रक्कम काढुन घेण्याची परवानगी द्यावी आणि सदर अर्जामधील विनंतीनुसार अशा अन्य आणि पुढील अनुतोषांकरिता.

तुम्हाला याद्वारे अर्जाच्या विरोधात कारणे दाखविण्यासाठी २६ जुलै, २०२२ रोजी दु. २.४५ वा. व्यक्तीशः किंवा रितसर माहिती असलेल्या प्राधिकृत प्लिडर द्वारे न्यायालय खोली क्र. ४, ०३ रा मजला, जुनी इमारत, लघुवाद न्यायालय, एल.टी. मार्ग, मुंबई-४००००२ येथील पिठासीन सन्माननीय न्यायाधिशांसमोर हजर राहण्याची ताकीद देण्यात येत आहे, कसूर केल्यास सदर अर्जाची एकतर्फी सुनावणी होवुन निर्णय केला जाईल.

तुम्ही सदर अर्जाची प्रत सदर न्यायालयाच्या न्यायालय खोली क्र. ४ मधुन प्राप्त करु शकता

> न्यायालयाच्या शिक्क्याने दिले सदर ०९ जून, २०२२ सही/-अतिरिक्त प्रबंधक

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत **28 01 2022** रोजी सचनेत नमद केलेली आणि अधिक रक्कम रू. 2.11,893,95 (रूपये दोन लाख अकरा हजार आठशे त्र्याण्णव आणि पंच्याण्णव पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLKAL00435018 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 09.12.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **कौशल्या बाबा कदम, सलीम गुलाबजान शेख** <mark>उर्फ सलीम शेख आणि लक्ष्मण उत्तम अमृतसागर (जामीनदार)</mark> यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 18.07.2022 रोजी घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्रारे खबरदार करण्यात येते की. या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 2,11,893.95 (रूपये दोन लाख अकरा हजार आठशे त्र्याण्णव आणि पंच्याण्णव पैसे फक्त) पुढील व्याज 09.12.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

कुलगाव बदलापूर महानगरपालिका, तालुका अंबरनाथ, सर्वे क्रमांक/ सीटीएस 7/4पी मध्ये, बेलवली गावात वसलेले, "वृंदावन निकेतन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या विंग ए) मधील तिसरा मजला, फ्लॅट क्र 305, मापित चटई क्षेत्र 23.05 चौ. मीटर्स, जिल्हा ठाणे- 421503, महाराष्ट्र.

तारीख: 18.07.2022 इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : ठाणे

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

जाहीर नोटीस

मे. पूजा बार अँड रेस्टॉरंट, नमुना एफएल-॥, अनुज्ञप्ती क्रमांक ३६त्र, १२-१३-१४, पाववाला बिल्डिंग. ३८/४२, पाववाला स्ट्रीट, ग्रँट रोड मुंबई-४०० (पूर्व), अनुज्ञप्तीमधील भागीदार श्री. अजय शशिकांत पुत्रन हे अनुज्ञप्तीच्या भागीदारीतून निवृत्त होत असल्याने सदर अनुज्ञप्तीमधून त्यांचे नाव कमी करण्याबाबत विनंती केलेली आहे. सदर प्रकरणात त्यांच्या कुटुंबातील कोणाचा आक्षेप असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यापासून (१५) दिवसांच्या आत अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जुने जकात घर, तळमजला, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ यांच्याशी संपर्क साधावा.

🗭 kotak®

सही/-

अधिकृत अधिकारी

KOTAK INFRASTRUCTURE DEBT FUND LIMITED

CIN: U65910MH1988PLC048450

Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Website: kidfl.kotak.com Telephone: +91-22-61660000

Extract of unaudited financial results for quarter ended June 30, 2022

				Amount (₹ in Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2022 (Unaudited)	Quarter ended June 30, 2021 (Unaudited)	Previous Year ended March 31, 2022 (Audited)
1	Total Income from Operations	1,460.85	1,667.60	6,959.57
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	491.00	623.19	2,984.66
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	491.00	623.19	2,984.66
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	491.00	623.19	2,984.66
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	493.15	622.98	2,982.66
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	31,000.00	31,000.00	31,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	14,058.49	11,189.86	13,565.35
8	Net Worth	45,058.49	42,189.86	44,565.35
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	50,898.18	50,826.19	51,793.62
10	Outstanding Redeemable Preference Shares (Nos. 14 each of ₹ 500000)	76.56	76.56	75.25
11	Debt Equity Ratio	1.13	1.21	1.16
12	Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted	0.16	0.20	0.96
13	Capital Redemption Reserve	19.00	19.00	19.00
14	Debenture Redemption Reserve	_	_	_

1) The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directo at their respective meetings held on July 19, 2022.

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the guarterly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.kidfl.com
- For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com
- Figures for the previous period/year have been regrouped wherever necessary to conform to current period/year
- These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016 read with CIR/IMD/DF1/69/2016 dated August 10, 2016.

By order of the Board of Directors For Kotak Infrastructure Debt Fund Limited Sujata Guhathakurta

Place : Mumbai Date : July 19, 2022

ععياك ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड

Corporate Identity Number (CIN): L24230MH1984PLC034771 नोंदणीकत कार्यालय: १०२ हाईड पार्क साकीनाका रोड अंधेरी (पर्व) मंबई – ४०००%

दुरध्वनी क्र: ०२२-४२१६०००० फॅक्स: ०२२-२८५६३९३० वेबसाईट: www.blissgvs.com इमेल: info@blissgvs.com

सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संर्क्षण निधी ('आय्ईपीएफं') खात्यात समभाग व दावा न केलेल्या लाभांशाचे हस्तांतरण याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) मधील तरतूदी सहवाचिता गूंतवणूकदार

शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ आणि त्यात वेळोवेळी झालेल्या सुधारणा ('नियम') या अनुषंगाने, कंपनीच्या ज्या समभागांवर सलग सात वर्षे किंवा त्याह्न अधिक काळ लाभांशाची रक्कम दावा करण्यात आलेली नसल्यास ते गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये ('आयईपीएफ') हस्तांतरित करणे

ज्यांचे समभाग उपरोक्त नियमानुसार आयईपीएफमध्ये हस्तांतरित होण्यासाठी पात्र आहेत अशा संबंधित भागधारकांशी कंपनीने योग्य कार्यवाही करण्यांकरिता वैयक्तिक पत्रव्यवहार केला आहे आणि अशा समभागांचे संपूर्ण तपशील कंपनीची वेबसाईट www.blissgvs.com येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबंधित भागधारक त्यांचे रोखीत रुपांतर न झालेले लाभांश आणि हस्तांतरणासाठी पात्र असलेले संबंधित समभाग यांचे तपशील तपासून पाहण्यासाठी उक्त वेब-लिंकचा

भागधारकांना विनंती आहे की त्यांनी आर्थिक वर्ष २०१४–१५ मध्ये आणि त्यापश्चात घोषित केलेल्या अंतिम लाभांशावर त्यांचे आयईपीएफमध्ये हस्तांतरण होण्यापूर्वी दावा करावा.

प्रत्यक्ष स्वरुपात समभाग धारण करणारे व ज्यांचे समभाग आयईपीएफमध्ये हस्तांतरित होण्यासाठी पात्र आहेत अशा संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की नियमांच्या आवश्यकतेनुसार, अशा समभागांच्या आयईपीएफमध्ये हस्तांतरण हेतूकरिता त्यांच्याकडे असणाऱ्या भाग प्रमाणपत्राच्या (प्रमाणपत्रांच्या) मूळ प्रतीऐवजी कंपनीकडून त्यांची नक्कल प्रत जारी केली जाईल आणि ते जारी केल्यानंतर कंपनी कॉर्पोरेट कार्यवाहीद्वारे भाग प्रमाणपत्राची नक्कल प्रत डिमॅट स्वरुपात रुपांतरित करून आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे हस्तांतरित करण्याविषयी डिपॉझिटरीला सूचित करेल. मूळ भागधारकाच्या नावे असलेली मूळ भाग प्रमाणपत्र (प्रमाणपत्रे) आपोआप रद्द होतील आणि अपरक्राम्य झाल्याचे मानण्यात येईल. डिमटेरिअलाइज्ड स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनी कॉर्पोरेट कार्यवाहीद्वारे आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यामध्ये समभाग हस्तांतरित करण्याविषयी डिपॉझिटरीला सूचित करेल. यापुढे, कंपनी असे समभाग आयईपीएफच्या डिमॅट खात्यामध्ये हस्तांतरित करणार नाही जेथे अशा समभागांच्या हस्तांतरणास प्रतिबंध करणारा न्यायालय / न्यायाधिकरणाचा विशिष्ट आदेश असेल किंवा डिपॉझिटरीज कायदा, १९९६ अंतर्गत असे समभाग गहाण / तारण

प्रत्यक्ष स्वरुपात समभाग धारण करणारे भागधारक, प्रथम धारक असलेल्या भागधारकाचे खातेधारक म्हणून नाव दर्शविणाऱ्या धनादेशाची रद्द केलेली मूळ प्रत जोडून आणि डिमॅट स्वरुपात समभाग धारण करणारे भागधारक, आपल्या अद्ययावत बँक खात्याच्या तपशीलांसह क्लायंट मास्टर लिस्टची स्व–साक्षांकित प्रत जोडून कंपनी/कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंटम्हणजेच युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांना लिहून आपल्या दावा न केलेल्या लाभांशांवर दावा करू शकतात. लाभांशावर दावा करण्याची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर, २०२२ आहे याची कृपया नोंद घ्यावी. या तारखेपर्यंत संबंधित भागधारकांकडून कंपनीस कोणताही संपर्क प्राप्त न झाल्यास, नियमांच्या अनुपालनार्थ कंपनी आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या अंतिम लाभांशाची रक्कम आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल. ज्या समभागांवरील लाभांशावर सलग सात वर्षे दावा करण्यात आलेला नाही असे संबंधित समभागदेखील कोणत्याही पुढील सूचनेशिवाय हस्तांतरित करण्यात येतील.

संबंधित भागधारक (भागधारकांना) यापुढे असे सूचित करण्यात येत आहे की अशा समभागांवरील भविष्यातील सर्व लाभदेखील आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जातील.

कृपया नोंद घ्यावी की आयईपीएफमध्ये हस्तांतरित झालेले समभाग व दावा न केलेली लाभांशाची रक्कम यांसंदर्भात कंपनीच्या विरोधात कोणताही दावा दाखल होणार नाही. नियमांमध्ये विहित प्रक्रियेचे पालन करून भागधारक आयईपीएफकडे हस्तांतरित झालेली लाभांशाची रक्कम, संबंधित समभाग व त्यावर जमा झालेल्या सर्वलाभांसह, जर काही असल्यास,

याविषयी काही शंका असल्यास, भागधारकांनी कृपया कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंट, युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, १ला मजला, एलबीएस मार्ग, गांधीनगर, विक्रोळी (पश्चिम), मुंबई -४०० ०८३, दूरध्वनी क्र : ०२२–२८२०७२०३–०५/४९१८ ६१७८–७९, इमेल: info@unisec.in येथे संपर्क

> ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड करिता गगन शर्मा

> > व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: २०/०७/२०२२